

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात कासार शिरसी येथे अपर तहसिल कार्यालय स्थापन करणेबाबत.....

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक: प्राफेब २०२०/ प्र.क्र.०८/म-१० (भाग-१)

पहिला मजला, मंत्रालय मुख्य इमारत
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई
तारीख: १८ जुलै, २०२३

वाचा :-

विभागीय आयुक्त, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांचे पत्र जा.क्र.२०२०/महसूल/प्राफेब/ प्र.क्र.०६/ कावि-४७८, दि. १८.०६.२०२१ व दि. ०१.०९.२०२१.

प्रस्तावना :-

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्याची वाढणारी लोकसंख्या तसेच मोठी बाजारपेठ इ. बाबींमुळे सध्याच्या निलंगा तालुक्यातील तहसील कार्यालयावर कामकाजाचा मोठा ताण पडत असल्यामुळे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार शिरसी येथे स्वतंत्र अपर तहसिलदार कार्यालय स्थापन करून त्याकरिता आवश्यक पदांची निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात कासार शिरसी येथे अपर तहसिल कार्यालय स्थापन करणे व त्याअनुषंगाने पुढील प्रमाणे पद मंजूरीस व अन्य अनुषंगिक बाबीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे :-

१. विद्यमान लातूर जिल्ह्यातील निलंगा तहसिल कार्यालय बळकट करण्याच्या दृष्टीने अपर तहसिलदार, कासार शिरसी यांच्या नवीन कार्यालयासाठी खालील २ पदे नियमित वेतनश्रेणीवर मंजूर करण्यास शासन मान्यता देत आहे, तसेच सदर पदे ही सध्याच्या त्या-त्या संवर्गाचा एक भाग राहतील.

अ.क्र.	पदाचे नाव	वेतनश्रेणी (रु.)	मंजूर पदाची संख्या	एकूण
१	अपर तहसिलदार	S-१९-५५,१००- १,७५,१००/-	१	१
२	लिपिक टंकलेखक	S-०६-१९,९००-६३,२००/-	१	१
		एकूण	२	२

२. या नवीन कार्यालयासाठी आवश्यक असणारी उर्वरित आवश्यक पदे निलंगा तहसील कार्यालयातील उपलब्ध पदांमधून वर्ग करून नवीन कार्यालय तातडीने कार्यान्वित करावे.

३. लातूर जिल्ह्यातील तहसिलदार कार्यालय, निलंगा तसेच अपर तहसिलदार कार्यालय कासार शिरसी यांचे कार्यक्षेत्रात खालीलप्रमाणे महसुली मंडळे व गावे राहतील.

अ.क्र	कार्यालयाचे नाव	महसूल मंडळे	महसुली गावे
१	तहसिलदार, निलंगा	एकूण मंडळे - ७ निलंगा(१८ गावे), अंबूलगा बू. (१७ गावे), पानचिंचोली (१८ गावे), हलगरा (१४ गावे), औराद शहजनी (९ गावे), निटूर (१९ गावे), भूतमुगळी मंडळातील ४ गावे	९९
२	अपर तहसिलदार, कासार शिरसी	एकूण मंडळे - ५ कासारशिरसी (१२ गावे), कासारबालकून्दा (१४ गावे), मदनसूरी (१७ गावे), भुतमूगळी (१५ गावे), औराद शहजनी मंडळातील ०५ गावे	६३

४. लातूर जिल्ह्यातील तहसिलदार, निलंगा तसेच अपर तहसिलदार, कासार शिरसी यांच्या कार्यक्षेत्रातील महसूल मंडळांतर्गत तलाठी साझे व त्यामध्ये अंतर्भूत होणाऱ्या गावांची यादी प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही जिल्हाधिकारी, लातूर यांचे स्तरावर करण्यात यावी.

५. अपर तहसिलदार, कासार शिरसी, ता.निलंगा, जि. लातूर यांचे प्रतिवेदन अधिकारी म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी आणि नियंत्रक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी, लातूर हे काम पाहतील.

६. अपर तहसिलदार, कासार शिरसी, ता.निलंगा, जि. लातूर यांना या शासन निर्णयान्वये कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

७. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम १३ पोटकलम (३) नुसार, तहसिलदार निलंगा यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्ती अपर तहसिलदार, कासार शिरसी यांना त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रापुरत्या प्रदान करण्याबाबत स्वतंत्रपणे अधिसूचना निर्गमित करण्यात येईल.

८. लातूर जिल्ह्यातील कासार शिरसी येथे अपर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्याकरिता येणारा खर्च “मागणी क्र. सी-१, २०५३, जिल्हा प्रशासन, (०१) (०९३) जिल्हा आस्थापना (०१) सर्व

साधारण आस्थापना (०१) (०३) आयुक्त, औरंगाबाद, संगणक सांकेतांक (२०५३ ०१९१)” या लेखाशीर्षाखाली दर्शविण्यात यावा व तो सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा. मंजूर तरतूद अपुरी पडत असल्यास आठमाही अंदाजपत्रक सादर करताना वाढीव तरतुदीची मागणी करावी व ते शक्य नसल्यास पूरक मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात यावा.

९. सदरहू शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व नवीन पदनिर्मिती, पदांचे पुनरुज्जीवन व पदांचे आढावे इत्यादी प्रस्तावांची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीने दि.१३.१२.२०२२ रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०७१८१३१६३१००१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(संतोष वि.गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यापाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा.उप मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
७. अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. अपर मुख्य सचिव (रवका), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. अपर मुख्य सचिव (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १०.अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ११.प्रधान सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १२.प्रधान सचिव (व्यय), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

१३. विभागीय आयुक्त, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद.
१४. जिल्हाधिकारी, लातूर.
१५. उपविभागीय अधिकारी, निलंगा, जिल्हा लातूर.
१६. तहसिलदार, निलंगा, जिल्हा लातूर.
१७. अपर तहसिलदार, कासार शिरसी, ता.निलंगा, जि. लातूर.
१८. जिल्हा कोषागार अधिकारी, लातूर.
१९. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/ लेखापरिक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई
२०. कार्यासन अधिकारी, महसूल व वन विभाग (कार्यासन ई-३/ ई-८/ ई-९/ ई-१०/ ब-१)
२१. वित्त विभाग (का. विसू-१/ अर्थसंकल्प -६/ व्यय-९/ आ.पु.क.), मंत्रालय, मुंबई
२२. महसूल व वन विभागातील सर्व कार्यासने
२३. निवड नस्ती-कार्यासन म-१०